

BRADY & MORRIS ENGINEERING COMPANY LTD.

CIN NO. - L29150MH1946PLC004729

Regd. Office: "Brady House", 12-14, Veer Nariman Road, Fort, Mumbai - 400 001. (India)

Tel.: (022) 22048361-65 • Fax : (022) - 22041855 E-mail : bradys@mtnl.net.in • Website : www.bradys.in

May 26, 2025

To,
BSE Limited,
Department of Corporate Services
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400 001

Ref: Script Code - 505690

Sub: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir,

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing the Financials published in newspaper of Business Standard (in English) and Navshakti (in Marathi) for the quarter and year ended March 31, 2025. The same has been made available on the Company's Website www. bradymorris.in.

You are requested to take note of the same.

Thanking you,

Yours Faithfully,

For BRADY & MORRIS ENGINEERING CO. LTD.

KHUSHMEETA BAFNA

COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER

Encl: A/a.





WORKS: Factory: Plot No. 326/B, Opp. Govt. Bore Well, Sarsa-Kanera Road, Sarsa Patia,

Village: Kanera, Tal: Matar, Dist: Kheda-387540, • Phone: 9727748933 & 02694 - 304200

AN ISO 9001: 2008 CERTIFIED COMPANY

ECO RECYCLING LIMITED

CIN: L74120MH1994PLC079971
Regd. Office: 422, The Summit Business Park, Near Cine Max Theater, Andheri Kurla Road, Andheri (E), Mumbai - 400093 EXTRACT OF STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE

| QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2025 (₹ in Lacs, Except EPS) | | | | | | |
|---|---------------|------------|------------|------------|--|--|
| Particulars | | Standalone | | | | |
| | Quarter Ended | | | Ended | | |
| | 31.03.2025 | 31.03.2024 | 31.03.2025 | 31.03.2024 | | |
| | Audited | Audited | Audited | Audited | | |
| Revenue from Operations | 977 | 806 | 4396 | 2802 | | |
| Other Income | 107 | 50 | 260 | 461 | | |
| Net Profit Before Tax | 764 | 420 | 3191 | 1960 | | |
| Net Profit After Tax | 311 | 268 | 2333 | 1620 | | |
| Total Comprehensive Income | 321 | 673 | 2290 | 1748 | | |
| EBITDA | 805 | 429 | 3355 | 2110 | | |
| Paid-up Equity Share Capital (Face Value Rs. 10/- per sahre) | 1930 | 1930 | 1930 | 1930 | | |
| Earnings Per Share Basic and Diluted | 1.60 | 1.38 | 12.09 | 8.39 | | |
| | • | | | | | |

Notes:

The above Audited standalone & consolidated financial results for the quarter and year ended March 31, 2025 were received and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at the respective mettings held on May 24, 2025. The Statutory Auditors have expressed an unmodified conclusion on these standalone & consolidated financial results. The review report has been filed with the stock exchange and is available on the Company's website.


The above is an extract of the detailed format of Quarterly and Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regualtion 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Quarterly and Yearly Financial Results are available on the websites of the BSE Ltd. (www.bseindia.com) and on the Company's website (www.ecoreco.com).

Company has made an additional income tax payment of ₹ 1,21,64,460 in current Financial Year i.e. FY 24-25 in the month of September 2024, pertaining to the previous financial year ended March 31, 2024. The said amount has been recognized as an expense in the Statement of Profit and Loss under Tax Expense for earlie

. Previous period figures have been regrouped/reclassified wherever necessary

Mumbai, May 24, 2025





EBIDTA Nargin 76%

B K Son CMD DIN: 01274250

For Eco Recycling Limited

((022) 4005 2951 **⋈** shareholders@ecoreco.com **⊕** www.ecoreco.com

SANRHEA

SANRHEA TECHNICAL TEXTILES LIMITED

CIN: L17110GJ1983PLC006309

Regd Office: Parshwanath Chambers, 2nd Floor, Nr. New RBI, Income Tax, Ahmedabad - 380 014 Phone: (02764) 225204 E-mail: sanrhea@gmail.com Website: www.sanrhea.com

Extract of Audited Financial Results for the Quarter and Year ended on 31st March, 2025

(Re In Lakhe)

| | (No. III Lakilo) | | | | | | | |
|------------|--|-------------------------|-------------------------|-----------------------|--|--|--|--|
| | | Quarter I | Ended on | Year Ended on | | | | |
| Sr. No. | Particulars | 31.03.2025 Unaudited | 31.03.2024 Unaudited | 31.03.2025 Audited | | | | |
| 1 | Total Income from operations | 1889.41 | 1580.46 | 7493.55 | | | | |
| 2 | Net Profit / (Loss) for the period (before Tax, | | | | | | | |
| | Exceptional and/or Extraordinary items) | 216.08 | 294.66 | 640.62 | | | | |
| 3 | Net Profit / (Loss) for the period before tax (after | | | | | | | |
| | Exceptional and/or Extraordinary items) | 216.08 | 294.66 | 640.62 | | | | |
| 4 | Net Profit / (Loss) for the period after tax (after | | | | | | | |
| | Exceptional and/or Extraordinary items) | 162.26 | 218.26 | 472.48 | | | | |
| 5 | Total Comprehensive Income for the period | | | | | | | |
| | [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) | | | | | | | |
| | and Other Comprehensive Income (after tax)] | 158.28 | 213.16 | 463.08 | | | | |
| 6 | Equity Share Capital | 500.00 | 500.00 | 500.00 | | | | |
| 7 | Reserves (excluding Revaluation Reserve) as shown | | | | | | | |
| | in the Audited Balance Sheet of the previous year | - | - | 2030.18 | | | | |
| 8 | Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing | | | | | | | |
| | and discontinued operations) | | | | | | | |
| | (a) Basic | 3.25 | 4.36 | 9.45 | | | | |
| | (b) Diluted | 3.25 | 4.36 | 9.45 | | | | |

Notes:

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available. on the Stock Exchange website www.bseindia.com and on Company's website www.sanrhea.com

Place: Ahmedabad Date: 24.05.2025



For SANRHEA TECHNICAL TEXTILES LIMITED Sd/- Tushar Patel (Managing Director) DIN: 00031632



JAGRAN PRAKASHAN LIMITED Registered Office: Jagran Building, 2, Sarvodaya Nagar, Kanpur-208 005 Tel: +91 512 2216161, Website: www.jplcorp.in, e-mail:investor@jagran.com CIN:L22219UP1975PLC004147

Extract of Consolidated Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2025

(Rs in Lakhs, except per share data and ratios)

| Particulars | Quarter Ended | Quarter Ended | Year Ended | Year Ended |
|--|-----------------------|-----------------------|-----------------------|-----------------------|
| Fai ticulai S | 31.03.2025 Audited | 31.03.2024 Audited | 31.03.2025 Audited | 31.03.2024 Audited |
| Total income from operations (net) | 48,100.42 | 50964.33 | 1,88,813.14 | 1,93,391.45 |
| Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) | (6,550.34) | 1229.03 | 13,632.50 | 22,242.14 |
| Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) | (6,545.95) | 1239.44 | 13,661.31 | 22,288.18 |
| Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) | (5,146.30) | 602.62 | 9,393.46 | 16,491.60 |
| Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] | (5,458.49) | 322.71 | 9,076.04 | 16,207.64 |
| Paid up Equity Share Capital (Face value Rs. 2 per share) | 4,353.09 | 4,353.09 | 4,353.09 | 4,353.09 |
| Earnings Per Share (Face value of Rs. 2/- each) | | | | |
| - Basic | (0.72) | 1.05 | 6.02 | 8.44 |
| - Diluted | (0.72) | 1.05 | 6.02 | 8.44 |
| Notes: | | | | |

- The above is an extract of the detailed format of quarter and year ended Financial Results as at March 31, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of quarter and year ended Financial Results, the pertinent disclosures have been made and are available on the websites of the Stock Exchanges i.e. www.nseindia.com and www.bseindia.com and also available on the Company's corporate website at www.jplcorp.in. and can be accessed by scanning the QR code provided below
- The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on May 24, 2025
- Summary of Key Standalone Audited Financial Results is as follows:

| Particulars | Quarter Ended | Quarter Ended | Year Ended | Year Ended |
|-------------------------------|-----------------------|-----------------------|-----------------------|-----------------------|
| Faiticulais | 31.03.2025 Audited | 31.03.2024 Audited | 31.03.2025 Audited | 31.03.2024 Audited |
| Total revenue from operations | 41,062.50 | 43,042.27 | 1,58,983.96 | 1,64,067.31 |
| Profit before Tax | 8,151.78 | 10,800.57 | 28,783.71 | 32,539.74 |
| Profit after Tax | 6,008.92 | 7,821.56 | 21,111.61 | 24,452.07 |
| Total Comprehensive income | 5,734.55 | 7,541.26 | 20,837.24 | 24,171.77 |

Scan QR Code for complete financial results



For Jagran Prakashan Limited

KUNDAN EDIFICE LIMITED

CIN No. L36100MH2010PLC206541

Registered Office Address at A - 201, 2nd Floor, Prime Trade Centre, Above Model Co-Op Bank, Sativali, Vasai (East), Palghar – 401208

Email Id: divyansh.gupta@kundanedifice.com, Website: www.kundanedifice.com

Extracts of Statement of Audited Standalone Financial Results for the

| Half Year Ended and Financial Year Ended 31st March, 2025 | | | | | | |
|---|------------|-------------|------------|--------------|--|--|
| | | | | (₹ In Lakhs) | | |
| Particulars | Half Yea | ar Ended | Year 6 | ended | | |
| | 31-03-2025 | 30-09-2024 | 31-03-2025 | 31-03-2024 | | |
| | (Audited) | (Unaudited) | (Audited) | (Audited) | | |
| Total income from operations | 5057.08 | 4808.31 | 9865.39 | 8446.88 | | |
| Net Profit /(Loss) for the period from ordinary | | | | | | |
| activities(before Tax, Exceptional and/or | | | | | | |
| Extraordinary items) | 518.38 | 534.84 | 1053.22 | 435.70 | | |
| Net Profit / (Loss) for the period before Tax | | | | | | |
| (after Exceptional and/or Extraordinary items) | 518.38 | 534.84 | 1053.22 | 435.70 | | |
| Net Profit / (Loss) for the period after Tax | | | | | | |
| (after Exceptional and/or Extraordinary items) | 425.85 | 360.24 | 786.09 | 300.25 | | |
| Total Comprehensive Income for the period | | | | | | |
| (Comprising Profit /(Loss) for the period (after tax) | | | | | | |
| and Other Comprehensive Income (after tax) | 425.85 | 360.24 | 786.09 | 300.25 | | |
| Paid up Equity Share Capital | 1,027.20 | 1,027.20 | 1,027.20 | 1,027.20 | | |
| (Face Value Rs. 10/- per share) | | | | | | |
| Other equity | | | | | | |
| Earnings per share | 4.15 | 3.51 | 7.65 | 3.37 | | |
| (a) Basic | | | | | | |
| (b) Diluted | | | | | | |
| I | | | | | | |

Place : Mumbai

Date : 24th May, 2025

- The Audited Standalone Financial Results for half and year ended 31st March, 2025 have been reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at the meeting held on 24th May, 2025.
- The above is an extract of the detailed format of Audited Standalone Financial Results for half and year ended 31st March, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing an Other Disclosure Requirements) Regulation, 2015.
- The full format of the Audited Standalone Financial Results for for half and year ended 31st March, 2025 is available on the website of Stock Exchanage on www.nseindia.com. and on Company's website on https://kundanedifice.com

For and on behalf of the Board of Directors KUNDAN EDIFICE LIMITED

> **DIVYANSH MUKESH GUPTA** (Managing Director (DIN: 06846463)

DMI HOUSING FINANCE

DMI HOUSING FINANCE PRIVATE LIMITED Iding, 3rd Floor, 9-10, Bahadur Shah Zafar Marg, New Delhi - 110002 Tel.: +91-11-41204444,

E - AUCTION SALE NOTICE (under SARFAESI Act) SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

E-Auction Sale of Immovable Secured Assets under Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and to the Borrower/s and Guarantor/s in particular, by the Authorized Officer, as mentioned below, that the PHYSICAL POSSESSION of the under mentioned properties mortgaged to DMI HOUSING FINANCE PRIVATE LIMITED (Secured Creditor) had already been taken over under provisions of section 13 (4) of the Securitisation and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act, 2002 on 6th March 2025. Whereas the Secured Creditor acting through its Authorized Officer, in exercise of its powers under Section 13(4) of Securitization and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act, 2002 (SARFAESI), will put the below mentioned property to E-Auction for recovery of under mentioned dues and further interest, charges and costs etc. The properties are being sold on "AS IS WHERE IS WHATEVER THERE IS AND WITHOUT RECOURSE BASIS" as such sale is without any kind of warranties and indemnities.

Name of Borrower **Details of Secured Assets** Outstanding Amount Reserve Price EMD 10% Nikhil Gautam Shende S/o Gautam In Loan Account No. HFC0005195764 'Flat Bearing No. 202, Second Floor 17.70.000/- 1.77.000/

Shende
Supriya Nikhil Shende W/o Nikhil
Gautam Shende S/o Gautam Shende
Gautam Shende S/o Gautam Shende
Sapana Baban Gayakwad W/o Late.

Michal Gautam Shende
S/o Sinch Nehal Gautam Shende

To the best of knowledge and information of the Authorized Officer, there is no encumbrance on any property. However, the intending bidders sho make their own independent inquiries regarding the encumbrances, title of property(ies) put on auction and claims/ rights/ dues/ effecting tr property, prior to submitting their bid. The e-Auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitment or ar property, prior to submitting time food. The er-Auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitment or any representation of the bank. The property is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to the bank. The Authorized Officer/ Secured Creditor shall not be responsible in any way for any third-party claims/ rights/ dues/outstanding statutory dues/ taxes etc. It shall be the responsibility of the bidders to inspect and satisfy themselves about the asset and specification before submitting the bid. The inspection of property(ies) put on auction will be permitted to interested bidders at sites as mentioned against each property description. The interested bidders shall submit their Earnest Money Deposit (EMD) details and documents through Web Portal: https://www.bankeauctions.com (the user ID & Password can be obtained free of cost by registering name with https://www.bankeauctions.com). Property description are with the little of the property description and will be a possible to the property description.

https://www.bankeauctions.com/ (the user ID & Password can be obtained free of cost by registering name with https://www.bankeauctions.com/) through Login ID & Password, uploading data, submitting Bid Documents, Training/ Demonstration on Online Inter-se Bidding etc., may contact M/s. C1 India Pvt. Ltd., Plot No 68, Sector 44 Gurgaon, Haryana. Pin: 122003, e-mail ID: support@bankeauctions.com, andhra@c1india.com Contact No : 7291981124, 25,26 Contact person : Mr. Dharani Krishna Contact No. +919948182222 and for any property related query may contact Authorized Officer: Mr. Deepak Kamble, Mobile No: 8080679059; e-mail ID: deepak kamble@dmihousingfinance.in during the working hours from Monday to Friday.

The EMD shall be payable through NEFT/ RTGS (receipt of which shall be enclosed with the bid) latest by 101th June 2025 till 04:00 PM in the following Account with HDEC Bank Ltd. at Bank house Reach Surgram Account No. 0030330020008. Name of the A/C: DMI Housing

The EMD shall be payable through NEFT/ RTGS (receipt of which shall be enclosed with the bid) latest by 10th June 2025 till 04:00 PM in the following Account with HDFC Bank Ltd. at Bank house Branch, Gurugram, Account No. 00030330020098, Name of the A/C: DMI Housing Finance Private Limited; IFSC Code: HDFC0000572 or by way of Demand Draft / Pay Order drawn in favour of 'DMI Housing Finance Private Limited' & addressed to Authorised Officer, at Express Building, 3rd Floor, 9-10, Bahadur Shah Zafar Marg, New Delhi - 110002.

The assets will not be sold below the Reserve Price. The Authorized Officer is not bound to accept the highest offer and the Authorized Officer has the absolute right to accept or reject any or all offer(s) or adjourn/ postpone/ cancel the e-Auction without assigning any reason thereof. The EMD of successful bidder shall be retained towards part sale consideration and the EMD of unsuccessful bidders shall be refunded within 7 working days from the date of auction. The EMD shall not bear any interest. The successful bidder shall have to deposit 25% of the sale price, adjusting the EMD already paid, immediately i.e. on the same day or not later than next working day and the balance 75% of the sale price within 15 days from the date of confirmation of sale or such extended period as agreed upon in writing by and solely at the discretion of the Authorised Officer. FOR DETAILED TERMS & CONDITIONS PLEASE REFER OUR WEBSITE https://www.bankeauctions.com/BEFORE SUBMITTING BIDS AND TAKING PART INTHE E-AUCTION.

The Borrowers / Guarantors may treat this as notice u/r 8(6) of Security Interest [Enforcement] Rules, 2002 and are hereby given a last and final opportunity to discharge the liability in full as stated above within 15 days from the date of this notice failing which the assets will be sold as per terms and conditions mentioned above.

Place: THANE. MAHARASHTRA Date: 24th May 2025

Sd/- (Authorised Officer) DMI Housing Finance Private Limited Place: THANE, MAHARASHTRA Date: 24th May 2025

UNITY Proces

UNITY SMALL FINANCE BANK LIMITED

SYMBOLIC POSSESSION NOTICE

(FOR IMMOVABLE PROPERTY) SEE RULE 8(1)

Whereas, the undersigned being Authorised Officer of Unity Small Finance Bank Limited under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated mentioned hereunder calling upon the following Borrower/Co-Borrowers/ Guarantors to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice.

The following Borrower/Co-Borrowers/ Guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the following Borrower/Co-Borrowers/ Guarantors and the public in general that the undersigned has taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read

with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 22/05/2025. The Borrower/Co-Borrowers/ Guarantors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the properties described herein below and any dealing with the said properties shall be subject to the charge of Unity Small

Finance Bank Limited for the amount mentioned herein below and interest thereon.

| respect of time available, to redeem the secured assets. | | | | | | | |
|--|---|--|--|--|--|--|--|
| Name of the Borrower/ Co-Borrowers/ Guarantors & Loan Account Number | Description of the Properties Mortgaged/Secured Asset(s) | Date of Demand Notice and Outstanding Amount | | | | | |
| Shree Muthu Laxmi Steel Palace (Borrower) Shree Muthulaxmi Distributors (Co-Borrower & Mortgagor) Shree Muthulaxmi Home Appliances (Co-Borrower) N Chenthilkumar Nadar (Co-Borrower) Thangamani Ganesh Nadar (Co-Borrower) Narayanan Thungapandi Nadar (Co-Borrower) Shrivkumar N Nadar (Co-Borrower) Loan Account Number: USFBMUMLOAN000005013435 | Description of Property No.1: All that piece and parcel of immoveable property I.E. Flat No. 501 Admeasuring 684 Sq.1 (Carpet Area) on 5th Floor in building Vishwalaxmi CHS Wing-B, Constructed on plot bearing CTS No. 778, Plot No. 11-C, T.P.S. I, Mahdhavdas Amarshey Road, Village Andheri, Talka Andheri, Dist. Mumbai Suburban and bounded as under: Boundaries (as Per Technical Valuation Report): East: Mahdhavdas Amarshey Road/railway Track, West: Open Plot, North: Laram Plaza, South: Mayfair Kumkum Building Description of Property No.2: All that piece and parcel of immoveable property I.E. Flat No. 502 Admeasuring 655 Sq.ft. (Carpet Area) on 5th Floor in Building Vishwalaxmi CHS Wing-B, Constructed on Plot Bearing CTS No. 778, Plot No. 11 -C, T.P.S. I, Mahdhavdas Amarshey Road, Village Andheri, Taluka Andheri, Dist. Mumbai Suburban and bounded as under: Boundaries (as Per Technical Valuation Report): East: Mahdhavdas Amarshey Road/Railway Track, West: Open Plot, North: Laram Plaza, South: Mayfair Kumkum Building | Demand Notice Dated 08/03/2025 for Amounting to Rs.3,7261,6858,89/- (Rupees Three Crores Seventy-Two Lakhs Sixty- One Thousand Six Hundred Eighty-Five And Eighty-Nine Paise Only) As On 08/03/2025 Plus Applicable Interest and Other Charges | | | | | |

Date: 26/05/2025 Place : MAHARASHTRA

Unity Small Finance Bank Limite

Sd/- (Authorised Officer

E-AUCTION SALE NOTICE

AMRIT HATCHERIES PRIVATE LIMITED (IN LIQUIDATION)
Regd Office: 158, LENIN SARANI, KOLKATA-700013, WEST BENGAL
Liquidator's Address: Sumedha Management Solutions Pvt. Ltd.
8B Middleton Street, 6A Geetanjali, Kolkata - 700 071, India
Contact: 8240634019; E-mail: ip.amrithatcheriespvtltd@gmail.com

E-Auction Notice for the sale of below mentioned assets on "AS IS WHERE IS BASIS", "AS IS WHAT IS BASIS", "WHATEVER THERE IS BASIS" and "WITHOUT BASIS, ASIS WITH IS ASIS, WITHEVER INTERESTS ASIS AND WITHOUT TRECOURSE BASIS is hereby given to the public in general u/s 35(f) of the Insolvency and Bankruptcy Code 2016 r.w. Regulation 33 & Schedule I of the Liquidation Regulations as on date as mentioned in the table hereunder: The general public is invited to bid accordingly.

Last Date of Submission of Monday, 09.06.2025 Application Forms along with eligibility Documents by the Prospective Bidderntimation to Qualified Bidders Wednesday, 11.06.2025 Last Date of Data Room Access, Site Visits and Discussion Meeting From 11.06.2025 till 18.06.2025 before 5:00 p.m. ast date of EMD Deposit On or before Monday, 23.06.2025 before 5:00 p.m. Date & Time of e-auction The sale will be done by the undersigned through https://baanknet.com e-auction platform provided at the Web Portal on 25.06.2025 (Wednesday) from 3:00 p.m. to

| SCH | EDULE OF ASSETS | | | (in Crores | | | |
|------------|--|------------------|----------------|-----------------------|--|--|--|
| Lot No. | Description of Assets | Reserve Price | EMD | Incremental Amount | | | |
| 2. | Building Structures located at Mouza- Raghunathpur, P.S Kanksha under Bankati Gram Panchayet, District- Paschim Bardhaman, West Bengal- 713148. (Note 1) | 1.11 crores | 0.11 crores | 0.02 crores | | | |
| 3. | Land & Building structures, Plant & Machineries & Vehicles located at Mouza: Ambari, Hazarigram & Bethjhuria, J.L. No. 169, 280, P.SOnda, Dist.: Bankura | 8.54 crores | 0.85 crores | 0.10 crores | | | |
| Note | Note 1: The auction process shall be finalized on the outcome of the Order of | | | | | | |

on'ble NCLT, Kolkata Bench in I.A. No. 1276/KB/2024, I.A. No. 1277/KB/2024 A. No. 1284/KB/2024 and I.A. No. 1285/KB/2024.

he sale shall be subject to the detailed terms and conditions prescribed in the **Process Document** available at **https://baanknet.com** and to the following The particulars of the assets specified in the Schedule hereinabove have

been stated to the best information of the liquidator, but the liquidator shall not be answerable for any error, misstatement, or omission in this proclamation. It shall be the responsibility of the bidders to inspect and satisfy themselves about the asset and specification within the timelines specified in the process document. The inspection of assets put on auction will be permitted to interested bidders at sites within the timelines specified above. The Liquidator shall not be responsible for any charge, lien, encumbrances or any other dues to the Government or anyone else in respect of the assets e-auctioned. The intending bidder is advised to make their own independent inquiries regarding the encumbrances on the property including statutory liabilities, arrears of property tax, electricity dues etc.

The Bidders are requested to go through the **Process Document** before submitting their bids and taking part in the eauction sale proceedings Disclaimer: The Advertisement purports to ascertain the interest of Bidders and does not create any kind of binding obligation on the part of the Liquidator. The Liquidator reserves the right to amend and/or annul this invitation including any timelines or the process involved herein, without giving reasons, at any time, and in any respect. Any such amendment in the invitation, including the aforementioned timelines and the process in the process in the process in the process in the process involved therein. nelines, shall be notified.

Sd/-Bijay Murmuria Liquidator, M/s. Amrit Hatcheries Pvt. Ltd. IBBI Reg. No. : IBBI/IPA-001/IP-N00007/2016-17/10026 AFA Valid Upto 31.12.2025 Place: Kolkata

Date: 26.05.2025

BRADY & MORRIS ENGG. COMPANY LIMITED

CIN No.:- L29150MH1946PLC004729

Registered Office: 'Brady House', 12-14 Veer Nariman Road Fort, Mumbai 400001 Tel.: (022)-22048361-65 Fax: (022)-22041855 E-mail: bradys@mtnl.net.in Website: www.bradys.in

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2025

(Rs. In Lakhs except EPS) **Quarter Ended** Year Ended 31.03.2025 31.12.2024 31.03.2024 31.03.2025 31.03.2024 Audited Unaudited Audited Audited Audited 1 Total Income from Operation 2684.39 1984.61 9089.75 2610.55 Net Profit/(Loss) for the period (before Tax Exceptional items) 285.39 350.93 1.012.31 1.151.18 Net Profit / (Loss) for the period before tax 2009.4 285.39 350.93 2.944.16 1.151.18 (after Exceptional items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items) 1705.55 211.68 252.20 2,401.40 841.48 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 1703.77 211.68 2.399.62 838.56 249.28 6 Equity Share Capital 225.00 225.00 225.00 225.00 225.00 Reserves (excluding revaluation reserve as shown in the audited balance sheet of the previous year 4.506.41 2.106.78 8 Earning Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations Basic (in Rs.) 75.80 9.41 106.73 37.40 Diluted (in Rs.) 75.80 9.41 106.73 37.40

NOTES: Statement of Cashflow is attached as Annexure I

The above results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ('Ind AS'), notified under Section 133 of the Companies Act, 2013, read together with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015.

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 24/05/2025. These results have been subjected to audit by Statutory Auditors of the Company and expressed an unqualified opinion thereon

The format of the above results as prescribed in SEBI's Circular CIR/CFD/CMD/15/2015 dated 30th November, 2015 has been modified to comply with the requirements of SEBI's circular dated 5th July, 2016, Ind AS and Schedule III (Division II) of the Companies Act, 2013.

The segment reporting as defined in Ind AS 108 is not applicable.

the financial year which were subjected to limited review.

"The company does not have any subsidiary, joint venture or associate company as on March 31, 2025. Hence, the requirement to present consolidated financial results is not applicable to it.' Exceptional items include profit on sale of property, plant and equipment amounting to INR 2,334.82 Lakhs

and net amount written off on account of cyber fraud amounting to INR 402.97 Lakhs. The Figures of the March 31, 2025 and March 31, 2024 quarters are the balancing figures between audited figures in respect of full financial year upto March 31, 2025 and March 31, 2024 and unaudited published year

to date figures upto December 31, 2024 and December 31, 2023, being the date of end of the third quarter of

Previous Period's figures have been regrouped / restated, wherever considered necessary to confirm curren period classification.



For Brady & Morris Engineering Company Ltd Pavan G Morarka

Date: 23.05.2025 Chairmar DIN: 00174796 Place: Puri, Odisha

ANNAPURNA FINANCE PRIVATE LIMITED

CIN: U65999OR1986PTC015931 Regd Office: 1215/1401, Khandagiri Bari, Khandagiri, Bhubaneswar, Odisha-751030

EXTRACT OF STATEMENT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2025

| 61 | | Quarte | r Ended | Year I | Ended |
|-----------|---|-------------|-------------|------------|----------|
| SI No. | Particulars | 31.03.2025 | 31.03.2024 | 31.03.2025 | 31.03.20 |
| NO. | | (Audited)** | (Audited)** | (Audited) | (Audite |
| 1 | Total Income from Operations | 51,789 | 56,937 | 2,16,756 | 2,05,9 |
| 2 | Net Profit / (Loss) for the period (before Tax, | · | | | |
| | Exceptional and/or Extraordinary items#) | 292 | 7,570 | 9,086 | 31,1 |
| 3 | Net Profit / (Loss) for the period before tax | | | | |
| | (after Exceptional &/or Extraordinary items#) | 292 | 7,570 | 9,086 | 31,1 |
| 4 | Net Profit / (Loss) for the period after tax | | | | |
| | (after Exceptional &/or Extraordinary items#) | 416 | 5,670 | 6,951 | 23,2 |
| 5 | Total Comprehensive Income for the period | | | | |
| | [Comprising Profit/ (Loss) for the period | | | | |
| | (after tax) & Other Comprehensive Income | | | | |
| . | (after tax)] | (1,589) | 4,557 | 5,947 | 18,2 |
| 6 | Paid up Equity Share Capital | 10,157 | 10,154 | 10,158 | 10,1 |
| 7 | Reserves (excluding Revaluation Reserve) | 56,989 | 50,085 | 57,266 | 50,1 |
| 8 | Securities Premium Account | 98,732 | 98,671 | 98,529 | 98,5 |
| 9 | Net worth | 1,65,177 | 1,59,213 | 1,65,252 | 1,59,1 |
| 10 | Paid up Debt Capital/ Outstanding Debt | 6,97,001 | 6,94,468 | 6,97,001 | 6,94,4 |
| 11 | Number of Outstanding Redeemable | | | | |
| | Preference Shares (Face Value of | | | | |
| | Rseach) (in nos.) | NIL | NIL | NIL | ١ |
| 12 | Debt Equity Ratio | 4.22 | 4.36 | 4.22 | 4. |
| 13 | Earnings Per Share (of Rs. 10 /- each) | | | | |
| | (for continuing & discontinued operations) - | 0.40 | - 4- | 0.00 | 0.4 |
| | 1. Basic: | 0.40 | 5.45 | 6.66 | 24. |
| | 2. Diluted: | 0.38 | 5.06 | | 20. |
| 14 | Capital Redemption Reserve | NA | NA | NA | 1 |
| 15 | Debenture Redemption Reserve | NA | NA | NA | 1 |
| 16 | Current ratio | NA | NA | NA | 1 |
| 17 | Long term debt to working capital | NA | NA | NA | 1 |
| 18 | Gross Non Performing Asset | 2.74% | 2.90% | 2.74% | 2.90 |
| | Net Non performing Asset | 0.99% | 0.92% | 0.99% | 0.92 |
| 19 | Current liability ratio | NA | NA | NA | 1 |
| 20 | Total debts to total assets | 0.78 | 0.78 | 0.78 | 0. |
| 21 | Debtors turnover* | NA | NA | NA | 1 |
| 22 | Inventory turnover* | NA | NA | NA | 1 |
| 23 | Operating margin (%)* | NA | NA | NA | 1 |
| 24 | Net profit margin (%) | 0.80% | 9.96% | 3.21% | 11.29 |
| 25 | Capital Risk Adequacy Ratio (CRAR) | 29.61% | 25.45% | 29.61% | 25.45 |

- Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind AS Rules/ AS Rules, whichever is applicable.

*-The quarter ended March 31, 2025 data is standalone basis

*Not applicable to Bank/NBFC

Note: The above is an extract of the detailed format of quarterly/ annual financial results (consolidated) prepared pursuant to the amendment in Regulation 52(8) of the SEBI Listing Regulations and filed with the Stock Exchange under Regulation 52 and Regulation 52(4) of the said Regulations. The full format of the financial results is available on the websites of the Stock Exchange i.e., BSE Limited (BSE Reg 52 and Reg 52(4) https://www.bseindia.com/xml-data/corpfiling/AttachLive/0e522334-16bb-4533-af0b a8beb0994ffb.pdf) and the Company (Company-https://annapurnafinance.in/wp-content/uploads/2025/05/Report-AFPL-Standalone-Results-signed.pdf)

For Annapurna Finance Pvt. Ltd.

Dibyajyoti Pattanaik (Director)

Date: 24.05.2025 Place: Kanpur

Mahendra Mohan Gupta Place: Mumbai (Non-Executive Chairman) Date: 24.05.2025

विरुद्ध सेजा फायबर्स (इंडिया) प्रा. लि. (कर्जदार) पढील तारिख: १८/७/२०२५

मागणी सूचना

मूळ अर्ज क्र. ४०० सन २०१९ मध्ये सम्नाननीय पीठासिन अधिकारी, यांनी पारित केलेल्या आदेशाने जारी केलेल्या वसुर्ल प्रमाणपत्र क्र. २४ सन २०२४ नुसार रु. ७,१२,३२,५८६.६२/ – (रुपये सात करोड बारा लाख बत्तीस हजार पाचरे श्याऐंशी आणि बासष्ट पैसे मात्र) ची रकम सह व्याज आणि परिव्यय प्रमाणपत्र अर्जदाकडून येणे थकीत आहे. तुम्हाला याद्वारे ह्या सुचनेच्या प्राप्तीच्या तीस दिवसांत वरील रकम प्रदान करण्याचे निर्देश देण्यात येते आहेत, कसूर केल्यास

उपरोक्त सुविधा च्या तारण म्हणून प्रतिवादी क्र. १ ने मिळकतीच्या संदर्भात नामाधिकार विलेख जमा केली होती. मेळकतीच्या तपशिल पढील प्रमाणे

सर्व्हे क्र. १११, गाव- कूडुस, तालुका- वाडा, जिल्हा- ठाणे मोजमापित १००० चौ.मी. वरील रकमे व्यतिरिक्त तुम्हाला खालील रकमा सुद्धा भराव्या लागतील

(ए) निष्पादन प्रक्रियेच्या ह्या सूचनेनंतर तात्काळ सुरू होणाऱ्या कालावधी साठी वर्तमान ओऐ च्या दाखल केलेल्या तारखेपासू तिच्या वसुली पर्यंत पुढील व्याज द.सा. ११% दराने देय. (बी) ही सुचनाच्या थकबाकी रकमेच्या वसुलीकरिता केलेल्या अन्य सर्व उपाययोजनांच्या संबंधात आलेले सर्व खर्च, आकाः आणि परिव्यय.

तुम्हाला याद्वारे पुढील कार्यवाही करिता १८/०७/२०२५ **रोजी दु. २.३० वा.** निम्नस्वाक्षरीकाराकडे हजर राहण्यास आदेश

माझ्या हस्ते आणि न्यायाधिकरणाच्या शिक्क्यानिशी २३ मे, २०२५ रोजी दिली



(यतिंद्र कुमार सिन्हा) वसुली अधिकारी डीआरटी ।, मुंबई

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, माझ्या अशिल/अशिलांना खाली नमूद केल्याप्रमाणेच्या सदर 'मालमत्ता आणि सदर सोसायटीमधील शेअर्स हन वास्तुरंग प्रोजेक्टस प्रा.लि. या कंपनीकडून, ज्यांचे संचालक श्री सचिन अरुण देशमुख आणि श्री. भीमराव आहिरे (मालक) असून त्यांचा पत्ता - रूम क्र. १२, परेश कंपाऊंड, राजेंद्र नगर, बोरीवली (पूर्व), मुंबई ४०००६६ आहे, यांनी स्वतःस सदर मालमत्तेचे एकमेव मालक असल्याचा दावा केला आहे, त्यांच्याकडून मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा आहे. माझ्या अशिलांनी मला सदर मालमत्तेच्या नामाधिकाराचा तपास करण्याचे निर्देश दिले आहेत

सदर मालमत्ता व खाली नमूद केलेल्या शेअर्सच्या संदर्भात कोणीही व्यक्ती विक्री. अभिहस्तांकनः करार विलेख, दस्तऐवज, हस्तांतरण, संपादन, अधिग्रहण, विभागणी, इच्छापत्र, प्रभार, भेट, अदलाबदल, भार परवाना, देखभाल, विश्वस्त, व्यवस्था, तडजोड, धारणाधिकार, विश्वस्तव्यवस्था, करार, अन्य हस्तांतर कोणताही हकम. निर्णय. कोणत्याही न्यायालयाचा आदेश. जप्ती. लवादाचा निर्णय. किंवा विक्री अदलाबदल, वारसा, सुविधाधिकार, गहाण, भाडेपटटा, पोर्टभाडेपटटा, कब्जा, भाडेकरार, वाटपपत्र पर्याय करार, सामजस्याचा करार, कोणताही इतर करार किंवा दस्तावेज किंवा ' ' इत्यादी मार्गाने कोणताही हिस्सा, दावा, हक्क, नामाधिकार, लाभ, स्वारस्य किंवा मागणी असेल किंवा असल्याचा कोणताही दावा करता असल्यास, त्यांनी सर्व समर्थनार्थ विलेख व/िकंवा दस्तावेजांच्या प्रमाणित प्रतींसह, अशा कोणत्याही दाव्याची/हक्काची पूर्ण माहिती लेखी स्वरूपात ८ (आठ) दिवसांच्या आत खालील पत्त्यावर कळवावी डीटीए लिगल, ५०४, विनी एलीगन्स, एल. टी. रोड, बोरीवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९२ कसूर केल्यास, माझे अशिल वरील दाव्यांचा संदर्भ न घेता पुढील कार्यवाही करतील आणि असे कोणतेर्ह

दाने त्यागित व परित्यक्त मानले जातील, आणि याबाबत माझे अशिल किंवा आम्ही कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही, जाहीर सचनेच्या अनुषंगाने प्राप्त झालेली उत्तरे/दावे ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. वरील उल्लेखित मालमत्तेचे परिशिष्ट

संपूर्ण युनिट, युनिट क्र. १०१४, दहावा मजला, अंदाजे ३४.२५ चौ. मी. चटई क्षेत्रासह १.०१ चौ. मी चर्टई क्षेत्रफळ असलेले पँट्री क्षेत्र, जी ''टेक्नो आय.टी. पार्क बिल्डिंग'' या नावाने ओळखली जाते, जी लिंक रोड, बोरीवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९२ येथे वसलेली असून ती सी.टी.एस. क्र. १५५१ र १५५६, १५६४ ते १५६७, १५९४, १९९५ व १५९९ गाव एकसर, तालुका बोरीवली, मुंबई उपनगर जिल्हा या जिमनीवर स्थित आहे (''सदर युनिट''). सदर युनिटसह एक कार पार्किंगची जागा (''सदर कार पार्किंग जागा'') आणि ''सुरेश्वरी टेक्नो आय.टी. पार्क प्रीमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड'' य सोसायटीमध्ये रु. १००/- (रुपये शंभर फक्त) किंमतीचे २० (वीस) पूर्ण भरणा केलेले शेअर्स, भिन्न क्रमांक १४२१ ते १४४०, सभासद नोंदणी क्र. ११४, शेअर प्रमाणपत्र क्रमांक ११४ दिनांक २ एप्रिल, २०२२ मध्ये नोंदवलेले (''सदर शेअर्स''). (सदर युनिट, कार पार्किंग जागा आणि सदर शेअर्स यांना एकत्रितपणे या ठिकाणी ''सदर मालमत्ता'' म्हणून संबोधले आहे.)

> शैल पारेख / हर्ष ठक्कर वकील, उच्च न्यायालय

जना स्माल फायनान्स बँक

<u>नोंदणीकृत कार्यालयः</u> दि फेअरवे, तळ आणि पहिला मजला, सर्व्हे क्र. १०/१, ११/२ आणि १२/२बी, डोमलूर लगत, कोरामंगत इनर रिंग रोड, ईजीएल बिझनेस पार्कच्या पुढे, चल्लाघट्टा, बंगळूरु – ५६००७१. विभागीय शाखा कार्यालय : जना स्मॉल फायनान्स् (शेड्यल्ड कमर्शियल बँक) बँक लि., मोदी प्लाझा, कार्यालय क्र. ७०४/७०५, मुकुंद नगर, स्वारगेट, लक्ष्मीनारायण सिनेमा हॉल समोर, प्णे-४१९०३७.

सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

ज्याअथीं तुम्ही खालील नमूद कर्जदार, सह–कर्जदार, हमीदार आणि गहाणवटदार यांनी तुमच्या स्थावर मिळकती गहाण ठेवून **जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड**कडून कर्जे घेतली. तुम्ही केलेल्या कसूरीच्या परिणामी तुमचे कर्ज खाते **नॉन परफॉर्मिंग ॲसेटस्** म्हणून वर्गिकृत करण्यात आले आहे. ज्याअर्थी **जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड**ने तारण धनको म्हणून ॲक्ट अन्वये आणि सदर ॲक्टच्या कलम १३(२) सहवाचता . सेक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम २ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून सूचनेच्या तारखेपासून ६० **दिवसां**त त्यावरील व्याजासह सूचनेत नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी रकाना क्र. २ मध्ये नमूद कर्जदार/सह–कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांना बोलाविण्यासाठी **मागणी सूचना** जारी केली होती, परंतु विविध कारणांमुळे त्यांच्यापैकी काहींवर सूचनेची बजावणी झालेली नाही.

| अ. | कर्जदार/सह-कर्जदार/ | कर्ज खाते क्र. | सक्तवसुली करावयाच्या | एनपीएची तारीख | थकबाकी रक्कम |
|------|----------------------|-------------------------------|--|----------------|------------------------|
| क्र. | हमीदार / | आणि कर्ज रक्कम | तारणांचा तपशील | आणि मागणी | रु.त./रोजीस |
| | गहाणवटदाराचे नाव | | | सूचना तारीख | |
| ? | १) दस्तगीर बशुमिया | कर्ज खाते क्र. ३२९७९६३००००१४२ | गहाण ठेवलेली स्थावर मिळकत - परिशिष्टीत मिळकत: जमीन एकूण क्षेत्रफळ ५२८ चौरस | एनपीएची तारीख: | रु. ८,०६,१२२.०४/- |
| | शेख (कर्जदार),२) | कर्ज रक्कम: | फूट, म्हणजेच ४९.०० चौरस मीटर, सीएस क्रमांक २८००, प्लॉट क्रमांक १० आणि १५ च्या | ०४.०५.२०२५ | (रुपये आठ लाख सहा हजार |
| | जुलेखबी दस्तगीर शेख | रु. ३,८७,०००/− | दक्षिण भागात, महानगरपालिका नवीन सी २/६२०, (लांबी: दक्षिण-उत्तर: ३० फूट, रुंदी: पूर्व | मागणी सूचना | एकशे बावीस आणि |
| | (सहकर्जदार) | टॉप अप लोन खाते क्र. | पश्चिम: १७.६ फूट) श्रीकृष्ण नगर, ता. आणि जिल्हा लातूर-४१३५१२ चे सर्व ते भाग आणि | तारीख: | पैसे चार मात्र) |
| | | 3560888000080 | विभाग पूर्वेस किंवा त्या दिशेने: तुकाराम देवके यांचे घर, पश्चिमेस: खातुंबी बशुमिया शेख, | २३.०५.२०२५ | २१.०५.२०२५ रोजीस |
| | | कर्ज रक्कम: | दक्षिणेसः १५ फूट मोठा रोड, उत्तरेसः चंदपाशा बागवान यांचे घर | | |
| | | रु. ४,६६,०००/- | | | |
| 2 | १) श्री बंशीधर | कर्ज खाते क्र. ४५७०९४२००००९५० | गहाण ठेवलेली स्थावर मिळकत - परिशिष्टीत मिळकत: मौजे पेरणे, ता. हवेली, जिल्हा | एनपीएची तारीख: | रु. ९,२८,३४०.१५/- |
| | किशनलाल कुमावत | कर्ज रक्कम: | पुणे येथे आहे. गट क्रमांक ७३४, एकूण क्षेत्रफळ ०१एच चौ. ११ आर पैकी ०१ चौ. २६ आर | ०४.०५.२०२५ | (रुपये नऊ लाख अठ्ठावीस |
| | (कर्जदार),२) श्रीमती | হ. ५,७४,८८७/ – | आहे. ''युनिकॉन निवास भाग-१'', इमारत/विंग-ए, सहावा मजला, फ्लॅट क्रमांक ६०७, | मागणी सूचना | हजार तीनशे चाळीस आणि |
| | सुनीता देवी | टॉप अप लोन खाते क्र. | क्षेत्रफळ १७.७२ चौ.मी. (कार्पेट), संलग्न बाल्कनी क्षेत्र २.५१ चौ.मी., संलग्न (टेरेस) माप | तारीख: | पैसे पंधरा मात्र) |
| | (सह-कर्जदार) | ४५७०९४३००००४१७ | १.२३ चौ.मी., एकूण क्षेत्रफळ २१.४६ चौ.मी. या प्रकल्पात मिळकत येथे स्थित मिळकतीचे | २३.०५.२०२५ | २१.०५.२०२५ रोजीस |
| | | कर्ज स्क्कमः | सर्व ते भाग आणि विभाग. पूर्वेस किंवा दिशेने: इतर भाग/ युनिकॉन निवासाचा भाग, | | |
| | | रु. ४,३९,०००/− | पश्चिमेसः गट क्र. ७९४, दक्षिणेसः गट क्र. ७३३, उत्तरेसः गट क्र. ७३५, ७३६ आणि ७४९. | | |

त्यामुळे सदर सूचना ही रकाना क्र. ६ मध्ये दर्शविलेल्या तारखेस संबंधित कर्ज खात्याशी संबंधित देय आढळलेली सदर सूचना प्रसिद्धीपासून ६० दिवसांत संबंधित कर्जदार/सह–कर्जदार सगळ्यांच्या समोरील रकाना क्र. ६ मध्ये दर्शविल्यानुसार संपूर्ण रक्कम प्रदान करण्यासाठी त्यांना बोलाविण्यासाठी रकाना क्र.२ मध्ये नमूद कर्जदार/सह–कर्जदार/हमीदार आणि गहाणवटदार यांना देण्यात येत आहे. हे स्पष्ट करण्यात येते की जर एकुण रकमेसह एकत्रित पढ़ील व्याज आणि इतर रक्कम जी प्रदानाच्या तारखेपर्यंत देय बनेल ती प्रदान न केल्यास जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडला रकान क्र. ४ मध्ये वर्णिलेल्या मिळकतीवरील तारण हितसंबंधाच्या सक्तवसुलीसाठी योग्य ती कार्यवाही करणे भाग पडेल. कृपया नोंद घ्यावी की, सदर प्रकाशन हे कायद्याच्या अंतर्गत सदर कर्जाचे कर्जदार/सह–कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांच्या विरोधात जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडला उपलब्ध उपाय आणि अधिकाराला बाधा येवू न देता करण्यात येत आहे. तुम्हाला पुढे नोंद घेण्याची विनंती करण्यात येते की सदर ॲक्टच्या कलम १३(१३) नुसार तुम्हाला तारण धनकोंच्या पूर्व सहमतीशिवाय तारण मत्ता विक्री, भाडेपट्टा किवा अन्य मार्गाने हस्तांतर करणे किंवा वरील तारणांसह व्यवहार करणे किंवा निकाली काढण्यापासून मज्जाव/प्रतिबंध करण्यात येत आहे

३१ मार्च २०२५ अखेर तिमाही व वर्ष अखेरकरिता स्थायी व एकत्रित लेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा सारांश

वर्ष अखेर

2,86,446

8,388

8,009

6,966

७,८१२

१९,६५६

90,893

0.63

0.63

वरील ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षांच्या आर्थिक निकालांच्या तपशीलवार स्वरूपाचा उतारा आहे जो सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या नियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल केला आहे. वित्तीय निकालांचे संपूर्ण स्वरूप कंपनीच्या वेबसाइट www.allcargologistics.com आणि बीएसई लिमिटेडच्या वेबसाइट https://www.bseindia.com वर उपलब्ध

वर्ष अखेर

9,६३,३२९

20,500

23,983

२०,२९८

२०,१२०

१९,६५६

2.00

2.00

9,03,490

तिमाही अखेर

(लेखापरीक्षित) (लेखापरीक्षित) (लेखापरीक्षित) (लेखापरीक्षित) (लेखापरीक्षित) (लेखापरीक्षित) (लेखापरीक्षित)

3,84,288

(२६७)

(308)

४,५५६

१९,६५६

(0.92)

(0.92)

३,३४,७५६

(2,940

(2,043)

(9,290)

(४,४६९)

98, ६ ५६

(30,0)

(0.08)

३१ मार्च, २०२५ | ३१ मार्च, २०२४ | ३१ मार्च, २०२५ | ३१ मार्च, २०२४ | ३१ मार्च, २०२५ | ३१ मार्च, २०२४ | ३१ मार्च, २०२४ | ३१ मार्च, २०२४

ऑलकारगो लॉजिस्टीक्स लिमिटेड

(सीआयएन: L63010MH2004PLC073508) नोंदणीकृत कार्यालय : ६ वा मजला, ऑलकारगो हाउस, सीएसटी रोड, कलिना, सांताकुझ (पूर्व), मुंबई ४०० ०९८.

दूर. क्र. +९१ २२ ६६७९८११०

वेबसाइट : www.allcargologistics.com ईमेल : investor.relations@allcargologistics.com

तिमाही अखेर

86,598

(9,428)

(9,428)

(9,000)

१९,६५६

(0.93)

(0.93

तिमाही अखेर

(लेखापरीक्षित)

६३,980

000

000

400

१९,६५६

30.0

वरील निकालांचे पनरावलोकन ऑडिट समितीने केले आहे आणि कंपनीच्या संचालक मंडळाने २४ मे २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत मंजर केले आहे.

आहे आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड https://www.nseindia.com वर उपलब्ध आहेत.

ठिकाणः पुणे/लातूर/महाराष्ट्र

विवरण

कालावधीकरिता निव्वळ नफा (कर पूर्व, अतिरिक्त व/वा

कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अतिरिक्त व/वा

कर पश्चात कालावधीसाठी निव्वळ नफा (अतिरिक्त व/वा

अति सामान्य बाबी पश्चात) परंतू संघटनेकडून नफा शेअस

कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता समाविष्ट नफा (कर पश्चात) व अन्य

सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात))

राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव रक्कम वगळून)

चालू आणि बंद केलेल्या कार्यचलनाकरिता

प्रति शेअर कमाई (प्रति शेअर २/- रुपये दर्शनी मल्य)

कार्यचलनातून एकूण उत्पन्न

अतिविशेष सामान्य बाबी)

पश्चात व संयुक्त वेंचर्स

७ इक्विटी शेअर कॅपिटल

१. मूलभूत

दिनांक: २४ मे २०२५

स्थान : मुंबई

टीप :

अतिविशेष सामान्य बाबीपश्चात)

जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड करित

Ingenuity In Motion

(रु. लाखात प्रति शेअर उत्पन्न वगळता

92,88,686

9,300

9६,९३३

93,040

9६,३५६

१९,६५६

9.42

9.42

2,32,400

शशी किरण शेट्टी

संस्थापक आणि अध्यक्ष

(डीआयएन : ००१२७५४)

9६,०२,9५३

CCO

9,404

8,040

9, 897

98,६५६

0.38

संचालक मंडळासाठी आणि त्यांच्या वतीने

2,22,800

अपना सहकारी बॅन्क लि APNA SAHAKARI BANK LTD Multi State Scheduled Bank **कॉर्पोरेट ऑफीस:** अपना बॅन्क भवन

सूचना दादर (प.) शाखेचे स्थलांतर

बँकेच्या दादर (प.) शाखेतील सर्व सन्माननिय ग्राहकांना कळविण्यात येते की, बँकेची दादर (प.) शाखा मधुकला को ऑप हौसिंग सोसायटी लि., पहिला मजला, ऑफिस न. १०१,१०४,१०५,१०६ आणि १०७, आर के वैद्य रोड, दादर (प.), मुंबई: ४०००२८ येथून ३७-बी. पहिला मजला, कमर्शियल विंग, किंग क्रेस्ट, भवानी शंकर रोड, दादर (प) मुंबई: ४०००२८ येथील नविन जागेत शुक्रवार दि ३० मे २०२५ पासून स्थलातरीत करण्यात येणार आहे. कृपया सर्व ग्राहकानी याची नोंद घ्यावी

सही/-(सुरेश चेव्हाण) दिनांकः २६/०५/२०२५ अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी

PUBLIC NOTICE

This is to inform / Notice is given to Public at large / all concerned, that on behalf of my Client, I am investigating / searching Title of property hereunder mentioned in the schedule.

Take notice that Shri Ramesh Ramniklal Kapadia is the lawful owner of **REKHA BUILDING**, Plot No. 193 & 214, Daulat Nagar, Nr. St. Xaviers Children School, Borivali (East). Mumbai 400 066. Now he is reporting, he has lost and / misplaced below mentioned the said Original Agreements viz. 1) INDENTURE, Dated 10/06/7960, Regd. 4646, 2) INDENTURE OF MORTGAGE, Dated 19/08/1966. Regd. Sr. No. 1900, Book No. 1, Anyone having right, title, claim, interest or lien on the said plot and / or the share certificate in any manner may lodge his / her / their claim, interest with the undersigned together with relevant documents in support thereof, in the office of the advocate within 14 (Fourteen) days from the date of publication of this notice at ONE LEGAL BAY LLP, C/o Kapil N. Gor, Advocate & Solicitor, 1st Floor, Islam Building, Opp. Akbarallys, Near Hutatma Chowk, Fountain, Mumbai 400 023, Mob - 9769990401, Email tatsatgor@gmail.com. If no claim is received within the period mentioned, the owner will proceed further to deal with anyone Place – Borivali (East), Mumbai. Date - 25/05/2025.

Adv. Mr. Tatsat Gor

उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी वसई विभाग वसई यांचे कार्याल्य जने शासकीय संभागह किल्ला बंदर रो.ड मालों.डे वसई गांव, ता. वसई, जि. पालघर पिन ४०१२०१ ,रध्वनी क्रमांक ०२५०-३२०८८० mail ID: vasaisdo@gmail.con

जाहीर सुचना_. याद्वारे जाहीर आवाहन करण्यांत येते की, श्री अँथोनी लॉरेन्स फरेरा व इतर, रा. पाचबाव वाडी नणेबोरी नाक्या जनल पापडी नसर्द पश्चिम न वसई, जि. पालघर यांनी मौजे धोवली. ता. वसई येथील स. नं. २०/१अ/३/अ या मिळकतीवरील केरफार क ३/९ च्या तिरूद्ध दक्तदील न्यायालयात आरटीएस अपिल संकिर्ण नं. १०६/२०२४ दाखल केलेले आहे. प्रस्तुत अपिलामधील जमिन मिळकतीचा तपशील खालील प्रमाणे:-

| गावाचे नाव | स.नं. / हि.नं. | क्षेत्र (हे.आर) | आका |
|---------------|-------------------|---------------------------|-------|
| धोवली | २०/१अ/३अ | ०-२३-०० पो. ख. ०-०३-८० | ६.५० |
| प्रस्तत प्र | करणी खाली | ल सामनेवाले यांस | खालील |

नमुदं पत्यावर तलाठी रजिस्टर ए. डी/पोस्टाने यांचे मार्फत नोटीस पाठविण्यात आल्या होत्या सदर खातेदार हे नमद पत्यावर रहात नसल्याचे अहवाल प्राप्त झाला आहे. तरी सदर आरटीएस **अपिलाची** सुनावणी या कार्यालयात दिनांक १८/०६/२०२५ **रोजी सकाळी ११.०० वा** ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रस्तुत अपिल प्रकरणांत खालील नमुद सामनेवाले यांनी अगर त्यांचेतर्फे कायदेशीर वारस आगर हितसंबंधित अन्य कोणताही व्यक्ती यांर्न जाहीर [े]नोटीसद्वारे उपविभागीय अधिकारी कार्यालया वसई यांचे न्यायालयात नेमुन दिलेल्य तारखेस व वेळेस आवश्यक त्या कागदपत्रासह : चुकता हजर रहावे. अन्यथा उपलब्ध कागदपत्रांच्या , भाधारे गुणवत्तेवर निर्णय घेणेत येईल याची नोंद

सामनेवाले यांचे नावे:-

२) श्री. फेलशन आल्बर्ट कोरीया,दोन्ही रा. काळभाट, पापडी, वसई पश्चिम, ता. वसई, जि. पालघर) श्री. फ्रॅंन्क आन्सेल परेरा

८) श्री. बॉनी जॉन परेरा ५) श्री. नेव्हील एडर्वड परेरा, क्र. ३ ते ५ रा. खाजनभा ापडी, वसई पश्चिम, ता. वसई, जि. पालघर a) श्री.सिरील फ्रान्सिस कोलासो, रा. विसरोडीवाडी) रिज, वसई पश्चिम,ता. वसई, जि. पालघर) श्रीम. जेनिसा दिलीप गेर, रा. गेरवाडी, मुळगांव . गेरीज, वसई पश्चिम, ता. वसई, जि. पालघर

.) श्री. नेल्सन लॉरेन्स फरेरा, . पाचबाब वाडी, चणेबोरी नाक्या जवळ, पापडी, वसई पश्चिम, ता. वसई. जि. पालघर उपविभागीय अधिकारी वसई

JOYVILLE SHAPOORJI HOUSING PRIVATE LIMITED CIN: U70109MH2007PTC166942 | Website: www.joyvillehomes.com

Registered Office: SP Centre, 41/44, Minoo Desai Marg, Colaba, Mumbai – 400005 STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE THREE MONTHS AND YEAR ENDED 31 MARCH 2025

दिनांक: २६ मे, २०२५

| S. No. | Particulars | 3 months ended | 3 months ended in the previous year | Current year ended | Previous year ended |
|-----------|---|-------------------|---|---|------------------------|
| | | 31/03/2025 | 31/03/2024 | 31/03/2025 | 31/03/202 |
| | | INR in lakhs | Audi INR in lakhs | INR in lakhs | INR in lakhs |
| 1 | Total Income from operations | 1,24,639.20 | 36,108.37 | 2,67,929.80 | 85,608.53 |
| 2 | Net (Loss) for the period (before Tax, | 1,24,033.20 | 30,108.37 | 2,07,323.80 | 85,008.55 |
| 2 | Exceptional and/or Extraordinary items) | 5,851.51 | (34,187.98) | 1,193.19 | (41,498.75 |
| 3 | Net (Loss) for the period before tax (after | 3,831.31 | (34,187.38) | 1,193.19 | (41,438.73 |
| 3 | Exceptional and/or Extraordinary items) | 5,851.51 | (34,187.98) | 1,193.19 | (41,498.75 |
| 4 | Net (Loss) for the period after tax (after | 3,031.31 | (34,167.96) | 1,195.19 | (41,490.73 |
| 4 | Exceptional and/or Extraordinary items) | F 0F1 F1 | (24 107 00) | 1 102 10 | /41 400 75 |
| 5 | Total Comprehensive Income for the period | 5,851.51 | (34,187.98) | 1,193.19 | (41,498.75 |
| Э | [Comprising (Loss) for the period (after tax) | | | | |
| | | E 004.67 | (24 206 16) | 1 166 20 | /41 570 00 |
| _ | and Other Comprehensive Income (after tax)] | 5 ,884.67 | (34,306.16) | 1,166.30 | (41,578.82 |
| 6 | Paid-up equity share capital | 10.31 | 10.21 | 10.21 | 10.21 |
| _ | (Face Value of the equity share INR 10 each) | 10.31 | 10.31 | 10.31 | 10.31 |
| 7 | Reserves (excluding Revaluation Reserves) | (74,620.17) | (35,980.92) | (76,816.07) | (75,786.47 |
| 8 | Securities Premium Account | - (= 1 000 00) | - (0= 0=0 04) | (====================================== | - |
| 9 | Net worth | (74,609.86) | (35,970.61) | (76,805.76) | (75,776.16 |
| 10 | 1 1 7 | 1,50,612.60 | 1,09,113.31 | 1,50,612.60 | 1,46,339.2 |
| 11 | Outstanding Redeemable Preference Shares | - | - | | |
| 12 | Debt Equity ratio | (2.03) | (1.95) | (2.03) | (1.95) |
| 13 | 0 1 | | | | |
| | (Face value of INR 10/- each) | | | | |
| | (a) Basic (INR) | 5,676.01 | (33,162.59) | 1,157.40 | (40,254.09 |
| | (b) Diluted (INR) | 1,194.53 | (33,162.59) | 165.75 | (40,254.09 |
| _ | Capital Redemption Reserve | - | - | - | - |
| | Debenture Redemption Reserve | - | - | - | - |
| | Debt Service Coverage ratio | 1.24 | (0.22) | 0.34 | (0.20) |
| 17 | 8 | 1.47 | (0.23) | 0.39 | (0.23) |
| | Current ratio | 1.35 | 1.19 | 1.35 | 1.19 |
| 19 | Long Term Debt to Working Capital | 2.19 | 2.32 | 2.19 | 2.32 |
| 20 | Bad debts to Account receivable ratio | - | - | - | - |
| 21 | Current liability ratio | 0.56 | 0.69 | 0.56 | 0.69 |
| 22 | Total debts to total assets | 0.55 | 0.36 | 0.55 | 0.36 |
| 23 | Debtors turnover | 336.93 | 293.98 | 675.26 | 602.77 |
| 24 | Inventory turnover | 0.44 | 0.14 | 0.88 | 0.29 |
| 25 | Operating margin % | 6.29 | (32.41) | 3.32 | (16.89) |
| 26 | Net profit margin % | 4.65 | (93.37) | 0.44 | (47.48) |

a) The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly / Annual financial Results is available on the website of the Stock Exchange viz. www.bseindia.com. The same is also available on the Company's website viz. www.joyvillehomes.com.

b) For the other line items referred in Regulation 52(4) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015 pertinent disclosures have been made to BSE Limited and can be accessed on www.bseindia.com.

> For and on behalf of the Board of Directors o Joyville Shapoorji Housing Private Limited CIN: U70109MH2007PTC166942 Sriram Mahadevan

ब्रॅडी ॲण्ड मॉरिस इंजिनियरींग कंपनी लिमिटेड

सीआयएन क्र. : एल२९१५०एमएच१९४६पीएलसी००४७२९ नोंदणीकृत कार्यालय : 'ब्रॅडी हाऊस', १२-१४, वीर निरमन रोड, फोर्ट, मुंबई-४००००१.

फोन : (०२२) २२०४८३६१-६५, फॅक्स : (०२२) २२०४१८५५, ई-मेल : bradys@mtnl.net.in, वेबसाईट : www.bradys.in ३१ मार्च. २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षाकरिता

लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

| | | | | | (इपाएस साङ् | इन रु. लाखात) |
|------|--|----------------|---------------|--------------|--------------|---------------|
| अ. | | संपलेली तिमाही | | | संपलेले वर्ष | |
| क्र. | तपशील | ३१.०३.२०२५ | ३१.१२.२०२४ | ३१.०३.२०२४ | ३१.०३.२०२५ | 39.03.7078 |
| | | लेखापरिक्षित | अलेखापरिक्षित | लेखापरिक्षित | लेखापरिक्षित | लेखापरिक्षित |
| १ | प्रवर्तनातून एकूण उत्पन्न | २६८४.३९ | १९८४.६१ | २६१०.५५ | ९०८९.७५ | ७५८०.६७ |
| 2 | कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) | | | | | |
| | (कर, अपवादात्मक बाबीपूर्व) | ७७.५५ | २८५.३९ | ३५०.९३ | १,०१२.३१ | १,१५१.१८ |
| ş | करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) | | | | | |
| | (अपवादात्मक बाबीपश्चात) | २००९.४ | २८५.३९ | ३५०.९३ | २,९४४.१६ | १,१५१.१८ |
| Х | करपश्चात कालावधीकरिता निव्वळ | | | | | |
| | नफा/(तोटा)(अपवादात्मक बाबीपश्चात) | १७०५.५५ | २११.६८ | २५२.२० | २,४०१.४० | ८४१.४८ |
| 4 | कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न | | | | | |
| | (कालावधीकरिता नफा/(तोटा) (करपश्चात) | | | | | |
| | आणि इतर सर्व समावेशक उत्पन्न (करपश्चात) | | | | | |
| | समाविष्ट) | १७०३.७७ | २११.६८ | २४९.२८ | २,३९९.६२ | ८३८.५६ |
| ξ | समभाग भांडवल | २२५.०० | २२५.०० | २२५.०० | २२५.०० | २२५.०० |
| ૭ | मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदात | | | | | |
| | दाखवल्याप्रमाणे राखीव (पुनर्मूल्यांकीत राखीव | | | | | |
| | वगळून) | _ | _ | - | ४,५०६.४१ | २,१०६.७८ |
| C | प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- च्या) | | | | | |
| | (अखंडित आणि खंडित परिचालनाकरिता) | | | | | |
| | मूलभूत (रु.) | ७५.८० | 9.88 | ११.२१ | १०६.७३ | ३७.४० |
| | सौम्यिकृत (रु.) | ७५.८० | 9.88 | ११.२१ | १०६.७३ | ३७.४० |

ठिकाणः मुंबई

Place: Mumbai

Date: 23 May 2025

१.) रोख प्रवाहाचे विवरणपत्र जोडपत्र । म्हणून जोडले आहे.

वरील निष्कर्ष कंपनीज (इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्डस्) रूल्स, २०१५ सह एकत्र वाचत कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत अधिसूचित इंडियन अकाऊंटिंग स्टॅंडर्डस् ('इंड एएस') नुसार बनवले आहेत.

२४.०५.२०२५ रोजी झालेल्या बैठकीत वरील निष्कर्ष लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि संचालक मंडळाने मंजुर केले. हे निष्कर्ष कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांच्या लेखापरिक्षणाच्या अर्जात आहेत आणि त्यांनी त्यावर सुधारणा न सुचवणारे मत व्यक्त केले.

वरील निष्कर्षाचा मसुदा हा दिनांक ३० नोव्हेंबर, २०१५ रोजीच्या सेबी सर्क्युलर सीआयआर/सीएफडी/सीएमडी/ १५/२०१५ मध्ये विहित केल्यानुसार आहे, जे दिनांक ५ जुलै, २०१६ रोजीचे सेबी सर्क्युलर, इंड एएस आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या परिशिष्ट ॥। (डिव्हिजन ॥) च्या आवश्यकतेच्या अनुपालनात सुधारण्यात आला आहे.

इंड एएस १०८ मधील व्याख्येनुसार विभागवार अहवाल लागू नाही.

कंपनीकडे मार्च ३१, २०२५ रोजीस कोणत्याही उपकंपन्या, संयुक्त उपक्रम किंव सहयोगी कंपनी नाही आहे म्हणून वर्तमान एकत्रित वित्तीय निष्कर्षच्या आवश्यकता लागु नाही आहे.

अपवादात्मक बार्बीमध्ये मिळकत, प्लांट आणि उपकरणेची व विक्रीवर नफा रक्कम भारु. २,३३४.८२ लाख आणि सायबर फसवणूकमुळे निर्लेखित निव्वळ रक्कम भारु.४०२.९७ लाख समाविष्टित आहे.

३१ मार्च, २०२५ आणि ३१ मार्च, २०२४ तिमाहीची आकडेवारी ही ३१ मार्च, २०२५ आणि ३१ मार्च, २०२४ पर्यंत संपूर्ण आर्थिक वर्षाच्या संबंधातील लेखापरीक्षित आकडेवारी आणि मर्यादित पुनर्विलोकना अधीन असणाऱ्या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाही अखेरची तारीख असणाऱ्या ३१ डिसेंबर, २०२४ आणि ३१ डिसेंबर, २०२३ पर्यंत अलेखापरिक्षित प्रकाशित तारखेपर्यंत वर्षाच्या आकडेवारी दरम्यानची तौलानिक आकडेवारी आहे.

चालू कालावधीच्या वर्गीकरणाशी सुसंगत होण्यासाठी आवश्यकतेनुसार मागील कालावधीची आकडेवारी पुनर्गठीत/पुनर्रचित केली आहे.

ब्रॅडी ॲण्ड मॉरिस इंजिनियरिंग कंपनी लिमिटेड साठी

पवन जी. मोरारका अध्यक्ष डीआयएन : ००१७४७९६ CONTINUING STABILITY

नोंदणीकृत कार्यालयः

अरिहंत ऑरा, बी-विंग, २५ वा मजला, प्लॉट क्र. १३/१, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, ठाणे बेलापूर रोड, तुर्भे, नवी मुंबई-४०० ७०५.

दू.: ०२२-६२४९३३३, फॅक्स: ०२२-६२४९३३३४ ई-मेल : info@asl.net.in,

सीआयएन: एल५१९००एमएच१९८३पीएलसी०२९६४३

| ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षाकरिता एकत्रित लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या विवरणाचा उतारा | | | | | | | | |
|--|--------------|-----------------------------|--------------|--------------|--------------|--|--|--|
| तपशील | | एकत्रित | | | | | | |
| | | संपलेली तिमाही संपलेले वर्ष | | | | | | |
| | ३१-मार्च-२५ | ३१-डिसें-२४ | ३१-मार्च-२४ | ३१-मार्च-२५ | ३१-मार्च-२४ | | | |
| | लेखापरिक्षित | अलेखापरिक्षित | लेखापरिक्षित | लेखापरिक्षित | लेखापरिक्षित | | | |
| प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) | १५,४७८.८४ | १५,१६२.६९ | १६,१७४.५७ | ५०,३६०.५२ | ५१,१२८.६१ | | | |
| सर्वसाधारण कामकाजातून करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) | १,१२६.६५ | २,५४४.५७ | २,१९१.६१ | ५,४६७.६२ | ६,९२२.४६ | | | |
| कालावधीसाठी करोत्तर (अ–नियंत्रक व्याजोत्तर) निव्वळ नफा/(तोटा) | ७७८.६१ | २,०९२.८० | १,२५३.०२ | ४,१२३.९६ | ४,८२७.७५ | | | |
| समभाग भांडवल | ४,११६.०० | ४,११६.०० | ४,११६.०० | ४,११६.०० | ४,११६.०० | | | |
| प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) | | | | | | | | |
| मूलभूत : | १.८९ | ५.०८ | 3.08 | १०.०२ | १०.९१ | | | |
| सौम्यिकृत : | 9.60 | 8.८8 | २.९० | 9.48 | १०.३८ | | | |

* कंपनीने २०.१२.२०२३ रोजी २०,९०,००० शेअर वारंटस् जारी केलेले आहे जे २०,९०,००० समभागांमध्ये रूपांतरीत केले जाईल.

१. ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेली तिमाही आणि वर्षांकरिता लेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्ष जे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ नुसार प्रकाशित करण्यात आले ते २४ मे, २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित सभेत लेखापरीक्षण समितीद्वारे पुनर्विलोकीत करण्यात आले आणि संचालक मंडळाद्वारे मंजूर करण्यात आले. ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेले वर्षांकरिता लेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांवर कंपनीच्य वैधानिक लेखापरिक्षकांनी सुधारणा सुचवलेल्या नाहीत २. अरिहंत सुपरस्ट्रक्चर्स लिमिटेड चे वित्तीय निष्कर्ष (अलिप्त माहिती) :

| तपशाल | | संपलला तिमाही | | | सपलल वर्ष | | |
|---|--------------|---------------|--------------|--------------|--------------|--|--|
| | ३१-मार्च-२५ | ३१-डिसें-२४ | ३१-मार्च-२४ | ३१-मार्च-२५ | ३१-मार्च-२४ | | |
| | लेखापरिक्षित | अलेखापरिक्षित | लेखापरिक्षित | लेखापरिक्षित | लेखापरिक्षित | | |
| एकूण उत्पन्न* | १,६१२.७९ | ६,१९९.२० | १,९२३.२० | १२,३७२.४१ | ११,८६१.१६ | | |
| कर पूर्व नफा/(तोटा) | (३३१.३१) | १,८११.२४ | ५८.९२ | १,९८८.९८ | २,४४१.५४ | | |
| कालावधीसाठी करोत्तर नफा/(तोटा) | ९४.०७ | १,४१५.०१ | ₹.४३ | १,९४७.८८ | २,२९२.३७ | | |
| मूलभूत ईपीएस | 0.73 | 3.88 | ०.०१ | ४.७३ | ५.५७ | | |
| सौम्यिकृत ईपीएस | 0.77 | ३.२७ | ०.०१ | ४.५० | 4.30 | | |
| *प्रवर्तनातून उत्पन्न आणि इतर उत्पन्नाचा समावेश | | | | | | | |
| | | | | | | | |

३. वर नमूद केलेली आकडेवारी, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे कंपनीज (इंडियन अकाऊंटिंग स्टॅंडर्डस्) रुल्स, २०१५ अंतर्गत अधिसूचित केलेल्या इंडियन अकाऊंटिंग स्टॅंडर्डस् (''इंड एएस'') च्या तत्त्वे आणि पध्दतीनुसार आहे, ज्यामध्ये होल्डिंग व उपकंपन्यांचे ३१.०३.२०२५ रोजी अलिप्त नेट वर्ध व ३१.०३.२०२५ रोजीस संपलेल्या तिमाहीसाठी करोत्तर नफा (पीएटी) खालीलप्रमाणे :

| | (रू. लाखात) |
|-----------|---|
| नेट वर्थ | करोत्तर नफा (पीएटी) |
| २२,६५३.४३ | ९४.०७ |
| १०,५७४.४९ | ४१.५७ |
| ३,९८६.७० | ६१९.०८ |
| (१८.१५) | २.२७ |
| २,५९४.७३ | ३६९.५२ |
| ४९९.९९ | - |
| ४०,२९१.१९ | १,१२६.५१ |
| | ??,६५३.४३ १०,५७४.४९ ३,९८६.७० (१८.१५) २,५९४.७३ ४९९.९९ |

उपकंपन्यांना ३१ मार्च, २०२५ रोजीस एकत्रित वित्तीय विवरणपत्रामध्ये विचारात घेतले आहे. त्यांची नावे अरिहंत अबोड लि. (६०%), अरिहंत वाटिका रिॲल्टी ग्रा. लि. (६०%), अरिहंत

गृहनिर्माण प्रा. लि. (६०%), अरिहंत आशियाना प्रा. लि. (६०%) आणि ड्वेलकॉन्स प्रा. लि. (१००%). कंपनीने प्रति वारंट भारू. १८०.७१/- (ज्या मध्ये प्रति वारंट भारू. १७०.७१ चा एक प्रिमियम समाविष्टीत आहे) च्या जारी किंमतीवर रोख रकमेसाठी प्रत्येकी भारू. १०/- च्या दर्शनी मूल्याच्या एक समभाग (पारी-पास्) एक किंवा अधिक हप्तांमध्ये प्रस्तावित वारंट वाटपग्राहीच्या निवडीच्या अवलंबावर प्रत्येकी रूपांतर करण्यात किंवा अदलाबदलासाठी सिक्यरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑप इंडिया पान १ (तिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियमन २८(१) अन्वये ५ सप्टेंबर, २०२३ रोजी तत्वतः मान्यतेच्या प्राप्तीच्या आधारावर प्रवर्तक श्रेणीमध्ये नसलेले व्यक्ती/संस्था असलेले व्यक्ती (''प्रस्तावित वारंट वाटपग्राही'') कडे २०,९०,००० (वीस लाख नव्वद हजार मात्र) पर्यंत प्रेफरेंशियल तत्त्वावर वारंट जारी आणि वाटप केली आहे, जे भारू. ५०,००,००,००० (भारतीय रूपये पन्नास कोटी) पेक्षा जास्त नसलेल्या रकमेसाठी सेबी आयसीडीआर रेग्यलेशन्स च्या खंड V अन्वये विहित मूल्यांकन दिशानिर्देश (''वारट जारी करण्यासाठी मूल्य'') च्या अनुपालनात मंडळाद्वारे निश्चित केल्यानुसार मूल्यापेक्षा जास्त आहे, आणि सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्स च्या खंड ख किंवा इतर प्रयोज्य कायद्याच्या तरतुदीच्या अनुपालनात मंडळाद्वारे निश्चित केल्यानुसार असा अटी आणि शर्तीवर वारंटसच्या रूपांतर नंतर नवीन समभाग जारी करणे.

डिसेंबर २०, २०२३ रोजीस वाटपग्राही कडून संपूर्ण अदलाबदलीयोग्य शेअर वारंटसूची २५% भरणा झालेली रु. ९,४०,८७,०९७.५० (रुपये नऊ कोटी चाळीस लाख सत्याऐंशी हजार सत्त्याण्णव

आणि पैसे पन्नास मात्र) ही रक्कम प्राप्त झाली आहे. मार्च २०२५ च्या महिन्यात आयकर अधिकरी ('विभाग) म्हणून संदर्भित) यांनी कंपनीच्या परिसर आणि कंपनीच्या संचालकांच्या घरी शोध मोहीम राबवली. कंपनीने शोध मोहीमवेळी अधिकाऱ्यांना सहकार्य केले आणि संपूर्ण आवश्यक दस्तावेज, तपशील आणि स्पष्टीकरण दिले. ह्या संक्षिप्त वित्तीय निष्कर्ष जारी करण्याच्या रोजीनुसार कंपनीकडे शोध मोहीमेचे निकाल संबंधित विभागाकडुन कोणत्याही औपचारिक पत्र प्राप्त झालेली नाही. परिणामी ह्या वित्तीय निष्कांवर कोणत्याही संभाव्य प्रभाव सध्या निश्चित करता येत नाही. सध्या उपलब्ध रेकॉर्ड्स आणि माहितीच्या आधारावर व्यवस्थापनाला माहितीच्या आधारावर व्यवस्थापनाला विश्वास आहे की, कंपनीच्या वित्तीय स्थितीवर कोणत्याही प्रत्यक्ष प्रतिकूल प्रभाव नसेल आणि मार्च ३१, २०२५ रोजी संपलेली तिमाही करिता संक्षिप्त वित्तीय निष्कर्षावर महत्वाचा समायोजनाच्या आवश्यकता नाही.

कपनीचे कामकाज एकाच कामकाज विभागात म्हणजेच 'डेव्हपलमेंट ऑफ रियल इस्टेट प्रॉपर्टी' मध्ये चालते, अलेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्ष ह इंड एएस १०८ ''ऑपरेटिंग सेगमेंटस्'' दारे आवश्यक माहिती दर्शविणारे आहेत.

महसूल ओळखीसाठी लेखा धोरणांच्या बाबतीत, व्यवस्थापनाकडून ठराविक कालावधीनंतर महसुली अंदाज आणि खर्च यांचा आढावा घेतला जातो आणि अशा अंदाजांमधील कोणतेही बदल असे बदल जेव्हा ठरवितात त्या कालावधीत गणले जातात.

९. मागील कालावधी/वर्षाचा आकडेवारी ही चालु कालावधीच्या वर्गीकरणाशी सुसंगत करण्यासाठी आवश्यक तेथे पुर्नगठीत/पुर्नरचित आणि पुर्नवर्गीकृत करण्यात आली आहे १०. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे दाखल केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षाचे संपुर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट, म्हणजेच www.bseindia.com आणि www.nseindia.com वर उपलब्ध आहे. ते कंपनीची वेबसाईट म्हणजे www.asl.net.in वर सुध्दा उपलब्ध आहे.



दिनांक : २४ मे. २०२५ ठिकाण : नवी मंबर्ड सीआयएन: एलं५१९००एमएच१९८३पीएलसी०२९६४३

पार्थ छाजर (पर्णवेळ संचालक)